

शासन शुध्दीपत्रक - महाराष्ट्र राज्यातील कृषि विभागाच्या अधिनस्त कृषि विद्यापीठातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरीता सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षित ठेवण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन,
कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,
शासन शुध्दीपत्रक क्रमांक : संकिर्ण १५१४/प्र.क्र.१००/७-अ,
हुतात्म राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय विस्तार, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : १२ जुलै, २०१९.

वाचा : या विभागाचे समक्रमांकाचे शासन परिपत्रक दि. ८ जुलै, २०१९

शुध्दीपत्रक

उपरोक्त संदर्भिय शासन परिपत्रकामध्ये, “तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १०% जागांचे समांतर आरक्षण शैक्षणिक प्रवेशासाठी सुध्दा लागू करण्यात यावे ”असा उल्लेख आहे. याऐवजी “ज्या घटकांना प्रवेशामध्ये समांतर आरक्षण लागू आहे त्या घटकांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल या सामाजिक प्रवर्गामध्ये देखील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी समांतर आरक्षण लागू राहिल.” असे वाचण्यात यावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१९०७१२१२५८०४१६०१ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.सं.धपाटे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति:

१. मा.राज्यपाल-नि-कुलपती यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.मंत्री (कृषी) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.राज्यमंत्री (कृषी) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
६. मा. अपर मुख्य सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
७. सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई

८. आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
९. महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे,
१०. कुलगुरु/कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
११. कुलगुरु/कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला
१२. कुलगुरु/कुलसचिव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
१३. कुलगुरु/कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली
१४. उपसचिव (१६ अ), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
१५. प्राचार्य/अध्यक्ष सर्व शासकीय अनुदानित /विनाअनुदानित खाजगी संस्था (द्वारा संबंधित विद्यापीठांचे कुलगुरु/कुलसचिव)
१६. निवड नस्ती, कार्यासन ७-अ, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.